

December 05, 2017

To, BSE Limited 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001	To, The Manager - Corporate Compliance National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051
---	--

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publications -Extra Ordinary General Meeting - Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Script Code: BSE - 500279, NSE - MIRCELECTR

In compliance with Regulation 30 read with Schedule III and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper publications published on December 05, 2017 in following newspapers pertaining to Extra Ordinary General Meeting and dispatch of Notice to the Members in relation thereto.

- Financial Express (In English Language); and
- 2. Mumbai Lakshadweep (In Marathi Language)

You are requested to take the same on record and oblige.

Thanking You,

Yours truly,

For MIRC Electronics Limited

-Lalit Chendvankar

Head - Corporate Affairs,

Legal & Company Secretary

Encl: A/a.

FINANCIALEXPRESS.COM

rovision for impairment of a subsidil

OTAL COMPREHENSIVE INCOM

EPARATE STATEMENT

inance cost

SSETS

otal expenditure

ROFIT FOR THE YEAR ther comprehensive income

t 31 December 2016

on-current assets

urrent assets

roperty and equipment

vestment in subsidiaries

ue from related parties

ank balances and cash

ssets held for disposal

QUITY AND LIABILITIES

OTAL ASSETS

quity

hare capital tatutory reserve

apital reserve

pecial reserve

otal equity

etained earnings

on-current liability

Current liabilities

due to related parties

lank overdrafts

Total liabilities

mployee's end of service benefits

derivative financial instruments

due to correspondents, exchange houses

accrued expense and other liabilities

repayments and other receivables

ue from correspondents, exchange house

erivative financial instruments

TUESDAY, DECEMBER 5, 2017

Place: New Delhi eneral and administrative expense

Praveen Lakhera

Date: December 04, 2017

Company Secretary & Head-Legal

MIRC ELECTRONICS LIMITED

CIN No: L32300MH1981PLC023637

Regd. Office: Onida House, G-1, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai:-400 093

Email ID: investors@onida.com /Website: www.onida.com
Phone No. 022-6697 5777/ Fax No. 022-2820 2002

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of MIRC Electronics Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, December 27, 2017 at 3.00 p.m. at Hall of Culture, Nehru Centre, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai–400 018; to transact the business set out in the Notice convening the EGM.

The Notice convening the EGM have been sent to all the registered shareholders of the Company /beneficial owners as on November 24, 2017, i.e. by email to the shareholders of the Company /beneficial owners as on November 24, 2017, i.e. by email to the shareholders / beneficial owners, who have registered their email id with the Depository Participants or M/s. Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company ("the RTA") and through prescribed mode to all other shareholders /beneficial owners, which have been completed on December 02, 2017

Further in accordance with Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the details of the electronic voting (Remote e-voting) are

- The special business set out in the Notice of the EGM may be transacted by electronic voting means.
- The Company has availed the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL), which will be available at their website www.evotingindia.com.
 The voting through electronic means shall commence from Sunday, December 24, 2017 (9.00 a.m.) and end on Tuesday, December 26, 2017 (5.00 p.m.).
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is Wednesday, December 20, 2017.
- The voting through remote e-voting means shall not be allowed beyond 5.00 p.m. on December 26, 2017 and thereafter
- The persons who have acquired shares and become members of the Company after the date of dispatch of notice i.e. December 02, 2017 may write to the Company at investors@onida.com for obtaining their login ID and password for remote e-voting.
- The facility for voting, through ballot/polling paper shall also be made available to the members who have not already cast their vote by remote e-voting, at the venue of the EGM.
- g. The members who have already cast their vote through remote e-voting may participate in the meeting but shall not be entitled to cast their vote again at the EGM.
- The Notice convening the EGM is displayed at the website of the Company viz. www.onida.com and at the website of the CDSL viz. www.cdslindia.com.
- Members holding shares in physical form or dematerialized form, may go through the instructions mentioned in the EGM Notice or visit CDSL's website www.evotingindia.com and in case the members have any queries or issues regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 18002005533 or contact Central Depository Services (India) Limited (CDSL), 17th Floor, Phiroze deejeebhoy Towers, Dalel Street Fart Murphy (40000 ac 023) 2233 588 who will doe address reference and research and the contraction of the contraction Dalal Street, Fort, Mumbai:-400 001 on 022-2272 8588, who will also address grievances connected with the voting by electronics means.
- Mr. Mahesh M. Darij, Practising Company Secretary, (Membership No. F7175, C.P. No. 7809 with the Institute of Company Secretaries of India) has been appointed as the Scrutinizer for conducting the e-voting process and poll at the EGM in a fair and
- The results of the remote e-voting along with the result of the poll conducted at the EGM shall be placed on the website of the Company viz. www.onida.com and on the website of CDSL. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges where the securities of the Company are listed.

Shareholders/beneficial owners are requested to register/update their e-mail id with RTA /Depository Participant(s) for receiving all communication including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company electronically.

For MIRC Electronics Limited

Place: Mumba

Lalit Chendvankar Head-Corporate Affairs, egal & Company Secretary

3

Chairman and Whole Time Director (DIN-00010704) for a period of three years with effect from 26th September, 2017, as approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2017 and the Shareholders at the Annual General Meeting held on 25th September, 2017.

By order of the Board For Kohinoor Foods Limited Sd/-Rama Kant Company Secretary & GM (Legal)

Date: 04.12.2017 Place: Faridabad

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

CIN. L24200MH1937PLC002700 Registered Office: Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076. Tel.: (022) 6709 5050 Fax: (022) 2570 5088 E-mail ID: investors_grievance@colpal.com Website: www.colgatepalmolive.co.in

NOTICE is hereby given that Tuesday, December 19, 2017 has been fixed as the Record Date for payment of second interim dividend for the Financial Year 2017-18 that may be declared by the Board of Directors of the Company at their Meeting to be held on Monday, December 11, 2017.

Dated at Mumbai this 4th day of December, 2017.

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS

Femi Giwa Legal Director


- 1. Members holding shares in Demat form may please note that the bank account details given by them to their Depository Participants [DPs] and passed on to the Company by such DPs would be printed on the dividend warrants of the concerned members. However, if any member wants to receive dividend in any other bank account, such Member should change/correct the bank account details with their concerned DPs. The Company would not entertain any request from such shareholders directly for deletion/change in the bank account details to be printed on the dividend warrants
- The interim dividend, if declared, will be payable to those Members whose names appear in the Company's Register of Members on December 19, 2017. In respect of shares held in the electronic form the said interim dividend will be payable to the beneficial owners of shares held as on December 19, 2017 as per details to be furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited for this purpose.
- Members are requested to notify immediately any change in their addresses to the Company's Registrars & Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 or to their respective DPs as the case may be.
- Members are requested to register their e-mail id with Link Intime India Private Limited or their respective DPs, as the case may be, to receive electronically all notices, documents and communications, including annual reports.











TOTAL EQUITY AND LIABILITIES

स्चना

मंडळाची सभा होणार आहे. डिसेंबर, २०९७ रोजी कंपनीच्या संचालक व मान्यता देणे याकरिता बुधवार दिनांक १३ अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे की, ३० सप्टेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता कंपनीचे एकमेव २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे सेबी (लिस्टिंग ऑब्लिशन-स ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम

www.nseindia.com वेबसाइटवर एक्सर्चेज ऑफ इंडिया लिमिटेडच्या आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या विसाइटवर उपलब्ध आहे. शाणि कंपनीच्या www.eurovitrified.com www.bseindia.com व नेशनल स्टॉक सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द

दनाकः ०४. १२.२०१७ युरो सिरमिक्स लिमिटेडकरिता अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक विरल नदु

> करण्यात येईल याची नोंद भणे. कळाव खोली श्रीमती. आशा प्रल्हाद नावकर य समजण्यात येईल व वारसा इवका करण्यास कोणाचीही हरकत नाई मांडावे अन्यथा सदर खोली वारसा श्रीमती. आशा मल्हाद नावकर बा वरील पत्त्यावर संपक्त करावा व आप तारखपासुन (१५) पंघरा दिवसा हरकत असल्यास ही जाहिरात नावकर यांचे नावे करण्यास क वरीलप्रमाणे वारस श्रीमती. आशा पत्रामध्ये जाहिरात देक इष्क्रितात. सर ही खोली त्यांचे नावे करण्याकरीत क्रमांक बिल्डींग नं ११ वि विंग, रूप हक्काने सदर पत्त्यावरील वरीलग्रमा भल्हाद नावकर वय ५६ वर्ग हुन २१/०६/२००९ रोजी निधन इ मालक के. प्रल्हाद ओमकार नावकर त्याच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीभर कांजुरमार्ग (पू) मुंबई - ४०० ०४२ व

श्रीमती. आशा प्रत्हाद ना

नार. था. ५ जागन्वरा राक राह विकाण: मुंबई दिनांकः ०४. १२.२०१७

> इंडियन ओव्हरसीज बँक प्राधिकृत अधिकारी सही/-

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. दूर:०२२-६६१७५७७७/ फॅक्स:०२२-२८२००२ सीआयएन क.:एल३२३००एमएच१९८१पीएलसी०२३६३७. नोंदणीकृत कार्यालयः ओनेडा हाऊस. जी-१, एमआयडीसी, महाकाती केरहस रोड वेबसाईट:www.onida.com ई-मेल: investors@onida.com

विशेष सर्वसाधारण सभा व रिमोट ई-वोटिंगची सूचना

समा (ईजीएम) बुधवार दिनांक २७ डिसेंबर, २०१७ रोजी दु ३.०० वा. हॉल ऑफ करचर, नेहरू सेंटर, डॉ.अंनी बेसंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ या विकाणी ईजीएम च्या सूचनेत नमूद व्यवसायावर ईजीएम घेष्याची सूचना कंपनीच्या नोंदणीकृत भागधारकोना/लग्नाधी मालकोना २४ नोटहेंबर, २०१७ येथे सूचना देण्यात येत आहे की, एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (कंपनी) बी विशेष सर्वसाधारण वैचार्यं करण्याकरिता होणार आहे.

२०१७ रोजी पाठविष्यात आले आहे. आहेत त्यांना ई-मेलने आणि अन्य इतर सर्व मागबारक/लामार्थी मालकांना विहित पष्ट्रतीने २ डिसेंबर, पीजी अपनि प्या भाषापर्वर/लमाधी मानकांबे ई-मेल डिबाजिटरी सहमानीदार किंवा मे लिंक इन टाईम इंडिया प्रायदेह किंमेट, निवधक व कम्मीचे हस्तांतरण प्रतिनिधी (आस्टीए) गांच्याकडे नीद प्रायदेन कर्मान ई-मेन क्ली

रेयुत्रेरन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनी कायदा २०१३ च्या करूम १०८ सहब्रचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधीनीयम, २०१४ च्या नियम २० नुसार पुढे विद्युत स्वरूपतील मतदानाचा सिवयुरिटीन ॲपड एवसचेंन बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्ट्रिशन्स ऑप्ड डिस्क्लेजर रिकायसॅट्स) (स्मिट ई-वोटिंग) तपशिल खालीलप्रमाण

ा ईजीएमध्या सूचनेत नमूद विशेष व्यवसायावर विश्वत मतदान स्वरूपाने विसर्व केन्द्रा लाईड. ब कंपनीने सेन्द्रल विधांकेरते सर्विसेस (इंडिया) तिमिटेड (सीडीएसएल) द्वारे ई-चोटेंन सेवा उपलब्ध करून घेतली आहे जी त्यांच्या www.evotingindia.com वेबसाईवर उपलब्ध

विद्युत स्वरूमने मतदान र्यव्यार दिनांक २४ डिसेंसर, २०१७ (स.१.००) प्रारंग होईल आणि मपल्यार दिनांक २१ डिसेंसर, २०१७ (सायं.५.००) वा. समाप्त होईल विद्युत स्वरूपाने किंवु ईजीएप मध्ये मत देण्याची पात्रता तिश्चेतीसाठी निश्चेत दिनांक शुष्धार २०

डिसेंबर, २०१७ आहे.

PMT Commercial Building No. 1, Shankarsheth Road, Swargate, Pune - 411 042.

DEMAND NOTICE

R. P. No. 270 OF 2016

Re Issue Date: 05/10/201

Next Date: 12/12/201

MINISTRY OF FINANCE, GOVT. OF INDIA

DEBTS RECOVERY TRIBUNAL

ड. २६ डिसेंबर, २०१७ रोजी सायं ५.०० वा. नंतर रिमोट ई-वोटिंग स्वरूपात मतदान मान्य असणार

...Certificate Holde ज्या व्यक्तिने सूचना वितरण तारखेनंतर अर्थात ०२ डिसॅंबर, २०१७ नंतर कंपनीचे शेअर्स घेऊन रिमोट ई-बोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. सदस्य झाला असेल त्याने investors@onida.com वर कंपनीकडे विनंती अर्ज करून

फ. टपल / मतदान पत्रिकाद्वारे मतदानाची सुविधा ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत यापूर्वी प्या सदस्यांनी स्मिट ई-बोटिंग्ने त्यांचे मत दिकेले आहे त्यांना समेत सहमागी होता येईल परंतू दिलेले नाही त्यांना ईजीएमध्या ठिकाणी उपलब्ध होईल.

ईजीएम मध्ये त्यांना त्यांचे स्व पुरत्न देता येणार नाही. हे ईजीएम घेण्याची सूचना कंपनीच्या www.onida.com आणि सीडीएसएलच्या www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

1.Mr. Subodh Madhukar Ramugade & Oths....Certificate Debtu

Sector -8, Kharghar, Navi Mumbal - 410 210 known as 'Kharghar Branch'

Andhra Bank

3. Mr. Naveen Kurnar G. Kunjaru

At Post Flat No. A-26, Channel Residency, Takka, Old Panvel

यः ज्या सदस्यांकडे वास्तविक किंवा डिमेंट स्वरूपत भाषायाणा आहे त्यांनी ईजीएमच्या सूचनेत नमूद्र सूचनांचे पालन करावे किंवा सीडीएपएकच्या www.evotingindia.com वेवसाईटल मेट् यांना संपर्क करावा जे विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत तकारीचे निवारण करतील. मजला, फिरोज जीजीमाँय टॉवर्स, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरक: ०२२-२२७२८५८८ helpdesk evoting@cdslintlia.com वर ई-मेल कराव किया टील भी क्र १८०० २०० ५५३३ किया संपर्क सेन्द्रल विवासिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), १७वा यांनी आणि ई-नोटिंगबाबत काही प्रश्न किंचा तकारी असल्यास तुन्ही www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आरकड क्रेक्न्न्स (एफरव्यू) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा हेल्प सेवशन अंतर्गत संदर्भ ध्यावा किंवा

 इं-वोटिंग प्रक्रिया व ईजीएम फर्य मतदान योख व पास्वर्शकिरिया संवालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यस्त कंपनी सचिव श्री महेरा एम. दर्जी (सदरयत्व क्र.एम७९१७५, सीपी क्र.७८०९) यांची नियुक्ती कली आहे.

 all costs, charges and expenses incurred in respect of the service of this receipt of the Notice, falling which the recovery shall be made in accordance नौद/अपडेट करावेत. लामार्थी मालकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई-मेल आस्टीए/डिमासिटरी सहमागीदार यांच्या वाधिक अहवाल, सूचना, परिपत्रक इत्यादी कंपनीकडून विद्युत रचरूपात प्राप्त करण्याकरिता मागधार ख. रिमोट ई-वोटिंगचा निकाल तसेच ईजीएम मध्ये घेष्यात आलेल्या मतदानाचा निकाल कंपनी तसेच हा निकाल कपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळावेला जाई www.onida.com वेबसाईटवर आणि सीडीएसएलच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जा

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करि

Data: 05/10/2017

0

Recovery Officer - II DITT, Pune

विकाणः मुंबई दिनांकः ०४.१२.२०१७

[D.K. Varma]

a) Interest as per the order in the Recovery Certificate.

In addition to the aforesaid sum, you shall be liable to pay-

Notice and other Process that may be taken for recovering the sum due.

Fifteen Lakhs Seven Thousand Nine Hundred Thirty One Only), is due Hon'ble Presiding Officer, DRT, Pune, a sum of Rs. 15,07,931/- (Rupe

In terms of the Recovery Certificate in O. A. No. 93/2015 issued by the C-206, Kukreja Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbal-400614.

M/s. Evershine Pharmachem Ltd., Tal: Panvel, Dist Raigad - 410206.

You are hereby called upon to deposit the above sum within 15 days of the

खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे केला जाईल, ज्यामध्ये मालमतेचा ताबा घेऊन विक्री करण्याचा उपकलम (४) अन्वये प्रतिभूत धनकोंना असलेल्या एक किंवा अधिक अधिकारांचा वापर त्यांच्या नावासमोर नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३ च अधिकार आहे. सर्वसामान्य जनतेस सङ्घा आहे की, त्यांनी खालील नमुद मालमत्तेसह व्यवहार

दै. मुंबई लक्षदीप १०

कर्णदार/सहकर्णदाराचे नाव/खाते क्रमांक आयएचएल७८५०५

१. श्री.अमन कमलेश सोलंकी (कर्जदार)

पत्ता : फ्लॅट झ्र.६०१, चंद्रेश ओशिश लोघा, हेवन तनलाज गाव, कनसत्तशील रोड, डाबंबली (प)-४०००७८

कल्याण शिळ रोड, डॉबिबली (पूर्व)-४२१२०४. दूसरा पत्ताः खोली क्र.४, तळमजला, एफ विंग, चंद्रेश केदार, लोधा हेवन, गाव निराजे,

दूसरा पत्ताः पत्तेट क्र. २०१ व २०२, २रा मजला, मातृछाया इमारत, महर्षी कर्ते रोड, बेडेकर हास्पिटल समोर, ठाण (पश्चिम).

र. राजन कमलेश सोलकी (सहकर्जदार)

डाबिवली (प)-४०००७८ पत्ता : फ्लॅट क्र.६०१, चंद्रेश ओशिश लोधा, हेवन तनलाज गाव, कनसलशील रोड.

कत्याण शिळ रोड, डोबिबली (पूर्व)-४२१२०४. दूसरा पत्ताः खोली क्र.४, तळमजला, एफ विंग, चंद्रेश केदार, लोघा हेवन, गांव निलजे,

दूमरा पत्ताः फ्लंट क्र. २०१ व २०२, २रा मजला, मातृछाया इमारत, महर्षी कर्वे रोड, बेडेकर हास्पिटल समोर, ठाणे (पश्चिम)

तारण जंगम मालमत्तेचे तपशील

मालमत्ता समाविष्ट असे दोन्ही विद्यमान व भावी : कर्जदाराचे संपूर्ण विद्यमान व भावी वास्तविक मालमत्ता व जंगम मालमत्ता ज्यात जंगम स्थायी

 वुक डेब्ट्स, प्राप्त वस्तु, थकबाकी रक्कम, दावा, मागणी, देवके, कंत्राट, मियुक्ती आणि त्यांच्या मालकीची प्रतिभूती किंवा त्यांच्या द्वारे धारण प्रतिभृती आणि जे आता देव आहे आणि कर्जदाराने देव असलेली रक्कम प्रतिभूतीच्या अविरतीदरायान यापुढे कोणत्याही वेळी गालकीची किंवा घंतलेली.

३. जंगम यंत्र व सामग्री, उपकरणे, उपसाधने, फर्निचर, उत्पादने, यंत्र सुनेभाग व भाडार, टुल्स २. कच्चे साहित्य, पुर्ण व अर्घपुर्ण वस्तु, चालु कार्य असलेल्या बस्तु व भाडार यांचा साठा जे आहे किया साठा केलेला आहे किया तेथे प्रतिभूतीच्या अविस्तीदरम्यान वेळवेवेळी आणलेले. कर्जदाराचे फॅक्टरी किंवा गोदामात किंवा वेअर हाऊसमध्ये ठेवलेले आहे किंवा आणलेले

४. व्यवहारात असलेले संबंधित जंगम किंवा आता मालकीचे असलेले पोहोच बस्तु किंव नंतर कर्जदाराच्या मालकीचे होणारे किंवा कर्जदाराच्या आदेशाने भारतात किंवा बाहेर व उपकरणे जे स्थापित आहे किंवा नाही त्या सर्व वस्तु.

लाभासह वस्तु. इन्शुरन्स पॉलिसी आणि इतर जगम मालमत्तेबाबतचे दस्तावेज तसेच सर्व अधिकारांच्या कोणत्याही ठिकाणी कोणाही व्यक्तिद्वारे धारण वस्तु आणि लेडींग बिल्स, शिपींग डॉक्युमेन्टस्,

केएमबीएलकडे तारण स्थावर मालमत्त्रचे सविस्तर वर्णन केएमबीएलकडे अधिभारीत मालमत्तेची यादी

फ्लंट ऋ २०१ व २०२, २रा मजला, मातृछाया इमारत, महर्षी कर्ते रोड, वेडेकर हॉस्पिटल खालील मालमत्तेवर तारण:

समोर, ठाणे (पश्चिम).

डिएसएलच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल	२१.११.२०१७ रोजी कर्ज सुविधेकरिता थकबाकी रकमेचे तपशील	
आहे त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळांक्ला जाईल.	तपशील	रक्रम (रु.)
मेल आरटीए/डिमॉसिटरी सहमागीदार यांच्याकडे	मुदल थकबाकी (व्याज, दंडात्मक व्याज व इतर अधिभार)	क. १५,७६,६२१.९९
एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करिता	एकूण रक्कम (रुपये पंधरा लाख शहाहत्तर हजार सहारो एकवीस आणि पैसे नव्याण्णव फक्त)	5. 94,66,679.99
लित पेंद्वनकर	दिनांक : ०५.१२.२०१७ कोटक महिन	कोटक महिन्दा बँक लिपिटेल्करिया
प्रमुख-सहकार प्रकरणे, विश्वी व कंपनी सनिव	विकाण : टाणे, मुंबई	प्राधिकत अधिकारी
		With the same of the same